

प्रशासकीय विभाग प्रमुखांचे अधिकार विभागीय आयुक्त व  
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना प्रत्यार्पित  
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग  
शासन परिपत्रक क्रमांक: संकिर्ण-५०१७/प्र.क्र.४१६/आस्था-९  
बांधकाम भवन, २५ मईबान पथ,  
फोर्ट, मुंबई-४००००९.  
दिनांक : - ५ ऑक्टोबर, २०१७

**वाचा:-** १) शासन परिपत्रक, ग्राम विकास विभाग, क्र.जिपसे-२०१६/प्र.क्र.२३२/आस्था-७,  
दिनांक ३ जानेवारी, २०१७.

## **शासन परिपत्रक**

महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा नियम, १९६८ मधील कलम १० अन्वये सेवा विषयक बाबींसाठी शासनाचे अधिकार विभागीय आयुक्त यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसेच जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम ९५ (ब) अन्वये जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हा तांत्रिक सेवा आणि जिल्हा सेवा संवर्गातील वर्ग-३ च्या व वर्ग-४ च्या कर्मचा-यांच्या नियुक्तीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम, १९६७ मधील नियमानुसार वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचा-यांचे नियुक्ती प्राधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना घोषित करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४ अन्वये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना शिस्तभंगविषयक प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

२. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मध्ये विहीत केलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा नियम, १९६७ नुसार जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या संदर्भात सेवेच्या विहीत करण्यात आलेल्या अटी व शर्तीमध्ये रजा, सेवानिवृत्ती, निवृत्ती वेतन, प्रवास भत्ता, शिक्षा इत्यादी बाबी महाराष्ट्र नागरी सेवेमधील राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचा-यांना जश्या लागू होतात त्याप्रमाणे त्या जिल्हा परिषद

कर्मचा-यांना योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषदांमधील “क” व “ड” गटाच्या कर्मचा-यांना वेतनवाढ, ज्येष्ठता, पदोन्नती, सेवानिवृत्ती याबाबतही तशाच प्रकारच्या तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत व त्या संदर्भात निर्णय घेण्यास नियुक्ती प्राधिकारी हे सक्षम आहेत. तसेच या कर्मचा-यांना मानीव दिनांक देण्याबाबतचे अधिकार शासनाने विभागीय आयुक्त यांना प्रदान केलेले आहेत.

३. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि.२० मे, २०१५ मधील तरतुदीनुसार शासकीय कर्मचा-यांच्या मृत्यूनंतर १ वर्षाच्या आत अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र वारसदाराने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तथापि, १ वर्षानंतर २ वर्षे इतक्या कालावधीपर्यंत (मृत्यूच्या दिनांकापासून ३ वर्षापर्यंत) व अज्ञान उमेदवाराच्या बाबतीत तो उमेदवार सज्ञान झाल्यावर त्याला अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज सादर करण्यास १ वर्षापेक्षा अधिक २ वर्षापर्यंत (सज्ञान झाल्याच्या दिनांकापासून ३ वर्षापर्यंत) विलंब झाल्यास असा विलंब क्षमापित करण्याचे अधिकार संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत. तथापि, **सचिव (ग्रामविकास व पंचायत राज) यांचेकडे असलेले कार्यबाहुल्य विचारात घेता सदर विलंब क्षमापित करण्याचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्तांना प्रत्यार्पित करण्यात येत आहेत.**

४. उपरोक्त नमुद तरतुदीपैकी अनुकंपा नियुक्तीसाठीचा विलंब क्षमापित करण्याची तरतुद वगळता अन्य विविध सेवा विषयक बाबींसंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व विभागीय आयुक्त यांना खालील प्रमाणे वेळोवेळी शासन निर्णय/ परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.

अ.क्र.	विषय	शासन निर्णय/परिपत्रक	अधिकार प्रत्यार्पित करण्यात आलेले सक्षम प्राधिकारी
१	मानीव दिनांक प्रदान करण्याबाबत	शासन परिपत्रक क्र.पदनि-२००६/प्र.क्र.८१३/आस्था-१०, दिनांक-२८.०७.२००६.	विभागीय आयुक्त
२	रुपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवरील कर्मचा-यांना कामानुसार हुद्दा व हुदयानुसार वेतनश्रेणी तसेच सुधारणा, फेरफार इत्यादी.	शासन परिपत्रक क्र.काव्यआ-४३०५/प्र.क्र.७४५/आस्था-१०, दिनांक-६.१.२००७.	विभागीय आयुक्त

३	रुपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना कामानुसार हुद्दा व हुदयानुसार वेतनश्रेणी देण्याबाबत.	शासन परिपत्रक क्र.काव्यआ-२७०५ / प्र.क्र.६०७ /आस्था-१० दिनांक-१८.०१.२००७.	विभागीय आयुक्त
४	कालबद्ध पदोन्नती /आश्वासित प्रगती योजने संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत.	शासन परिपत्रक (आस्था-१०) दिनांक-१७.१०.२००५.	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
५	निवृत्ती विषयक प्रकरणे/मा. लोकायुक्त प्रकरणे हाताळण्याबाबत.	शासन परिपत्रक क्र.सेनिवे-२००९/प्र.क्र.१८१/आस्था-११, दिनांक-१८.११.२००९.	विभागीय आयुक्त.
६	पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास नामनिर्देशन व पदोन्नती यांचे प्रमाण शिथिल करण्याबाबत.	महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७ मधील तरतूद.	विभागीय आयुक्त.
७	कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक वैयक्तिक प्रस्ताव शासनाकडे न पाठविण्याबाबत.	शासन परिपत्रक दिनांक :- १)दि.२६.५.२००८ (आस्था-७) २)दि.१९.३.२०१४ (आस्था-८)	विभागीय आयुक्त/ मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
८	न्यायालयीन प्रकरणी करावयाची कार्यवाही व दक्षतेबाबत.	शासन परिपत्रक क्र.काव्यआ-२०१४/प्र.क्र.२६०/आस्था-१०, दि.३१.१०.२०१४.	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
९	विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा परिषद यांजकडून शासनाकडे होणाऱ्या अनावश्यक पत्रव्यवहाराबाबत सूचना.	१)शासन परिपत्रक क्र.जिपआ-२०१४/प्र.क्र.३२८/ आस्था-१०, दि.२१.०२.२०१५. २) शासन परिपत्रक क्र.जिपसे-२०१६/प्र.क्र.२३२/ आस्था-७, दि.३.१.२०१७.	विभागीय आयुक्त/ मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

५. वरील प्रमाणे यापुर्वी दिलेल्या सूचना लक्षात घेऊन व सद्यस्थिती अनुलक्षून उपरोक्त प्रमाणे अधिकारांचे प्रत्यार्पण करण्याबाबत पुनरुच्चार करण्यात येत आहे.

वरील प्रमाणे प्रत्यार्पित केलेल्या अधिकारांचा वापर कटाक्षाने होईल याची दक्षता घेण्यात यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१००५१६५६१६३८२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( भरत पाटील )  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) सर्व विभागीय आयुक्त.
- २) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
- ३) सर्व उप सचिव /अवर सचिव/ कक्ष अधिकारी ग्राम विकास विभाग, मुंबई.
- ४) निवड नस्ती आस्था-९